

UNIVERSAL STARCH-CHEM ALLIED LTD.



Mhatre Pen Building, 'B' Wing, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028.
Tel.: 6656 3333, 2436 2210 • Fax: 022-2432 7436 • Gram: GROWMAIZE • E-mail: mumbai@universalstarch.com
CIN : L24110MH1973PLC016247

Date :

09th September, 2019

To
The Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Mumbai- 400 001

Sub: Submission of News Paper clipping.
Ref: - Code No. 524408 -Universal Starch Chem Allied Limited

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 enclosed herewith the clipping of the notice of the 46th Annual General Meeting of the Company to be held on 30th September, 2019 Monday, published in English and Marathi newspaper namely in "The Free Press Journal" and "Navshakti".

Kindly take above in your record and acknowledge the receipt of the same
Thanking you,

Yours faithfully,
For Universal Starch Chem Allied Limited




Chaitali Salgaonkar
Company Secretary & Compliance Officer

Encl: as Above

UNIVERSAL STARCH-CHEM ALLIED LTD.

Regd. Off.: Mhatre Pen Bldg., 'B' Wing, 2nd Floor, Senapati Bapat Marg,
Dadar (W), Mumbai - 400 028. Tel no: 022 66563333, Fax: 02224305969
Website: www.universalstarch.com CIN : L24110MH1973PLC016247

NOTICE OF 46th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 46th Annual General Meeting of **UNIVERSAL STARCH CHEM ALLIED LIMITED** will be held on Monday, the 30th Day of September, 2019 at 11.00 a.m. at Mhatre Pen Building, 'B' Wing, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028 to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Tuesday 24th September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 23rd September, 2019, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

1. Date of Completion of dispatch of Notice of AGM - 31st August, 2019
2. The remote e-voting period commences on Friday 27th September, 2019 from 09.00 a.m. and ends on Sunday 29th September, 2019 at 5.00 p.m.
3. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29th September, 2019
4. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2019 may obtain the login ID and password by sending request to www.evotingindia.com or helpdesk.evoting@cdslindia.com.
5. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date (i.e. 23rd September, 2019) only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting;
6. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or you may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Address: A-Wing, 25th floor, Marathon Futorex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com Phone Number: 1800225533.
7. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.
8. Members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Ballot form which will be distributed at the AGM.
9. The Notice of the meeting is displayed on www.universalstarch.com and www.evotingindia.com.

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final.

By order of the Board of Directors
Universal Starch Chem Allied Limited

Place : Mumbai
Date : 01st September, 2019

Sd/-
Chaitali Salgaonkar
Company Secretary

Chaitali Salgaonkar





नवशक्ति

मुंबई, सोमवार, २ सप्टेंबर २०१९

युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लि.

नोंदणी कार्या : म्हात्रे पेन बिल्डिंग, बी विंग, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प.),
मुंबई-४०० ०२८, दूर.क्र. ०२२-६६५६३३३३, फॅक्स: ०२२-२४३०५९६९

वेबसाईट: www.universalstarch.com सीआयएन : एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७

४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लिमिटेड ची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएमच्या सूत्रनेत नमूद व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी म्हात्रे पेन बिल्डिंग, 'बी' विंग, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८ येथे सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी स. ११.०० वा. घेण्यात येणार आहे.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण पुस्तक मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सहवाचता त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट, रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ४४(१) च्या तरतुदीनुसार कंपनीने कंपनीच्या एजीएममध्ये करावयाच्या कामकाजावर मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून २३ सप्टेंबर २०१९ रोजीस शेअर्स धारण केलेल्या सभासदांना सुविधा पुरविली आहे. सभासद सभेच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रद्धान (दूरस्थ ई-मतदान) वापरून त्यांचे मतदान करू शकतात. कंपनी दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह जोडली गेली आहे. कंपनी अधिनियम २०१३ आणि नियमांच्या तरतुदीनुसार तपशील खालीलप्रमाणे:

१. एजीएमची सूचना पाठविणे पूर्ण झाल्याची तारीख - ३१ ऑगस्ट, २०१९
२. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ९.०० वा. पासून सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर २०१९ रोजी सायं. ५.०० संपेल.
३. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाला २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. नंतर प्रवानगी देण्यात येणार नाही.
४. कोणीही व्यक्ती जी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर, २०१९ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते www.evoting.com किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे चिन्ती पाठवू शकता.
५. केवळ कटऑफ डेट (म्हणजेच २३ सप्टेंबर, २०१९) रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळविण्यास तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्यास हक्कदार असेल.
६. ई-मतदानाशी संबंधित तुम्हाला कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही क्रिकेटली आस्वड केचन्स ("एफएव्युज") चा संदर्भ घेऊ शकतात आणि ई-मतदान मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक यांना संपर्क करू शकता. पत्ता : ए-विंग, २५ वा मजला, मॅरिडन फ्लुरोरक्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ ई-मेल आयडी : helpdesk.evoting@cdslindia.com फोन नंबर १८००२००५५३३
७. सभासद दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदानाचा त्यांचा हक्क वापरल्यानंतरही एजीएमला हजर राहू शकतात, परंतु सभेत पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार नाही.
८. ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा घेतलेली नाही ते एजीएममध्ये वाटप करण्यात येणारे बॅलट प्रपत्र सादर करून कंपनीच्या एजीएममध्ये त्यांचे मतदान करू शकतात.
९. सभेची सूचना www.universalstarch.com व www.evotingindia.com वर प्रदर्शित केली आहे.

बॅलट प्रपत्राच्या वैधतेवरील परिनिरीक्षकाचा निर्णय अंतिम राहील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लिमिटेड

सही/-

चैतली साळगांवकर
कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई
दिनांक : ०१ सप्टेंबर, २०१९

V. Salgaonkar

